

सण अग्रिम मर्यादा
वाढविणेबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय, क्रमांक-अग्रिम-२०१२/प्र.क्र.३२/१२/ विनियम

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दि. १८ ऑक्टोबर, २०१२.

- वाचा : (१) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एफएनडी-१०६२-बी, दि.६.१२.१९६२.
- (२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.मुंविनि-१०९९/प्र.क्र.५२/९९/विनियम, दि.२०.१०.१९९९.
- (३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.अग्रिम-१०.०५/प्र.क्र.१८/०५/विनियम, दि.२०.०६.२००५.
- (४) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.अग्रिम-१०.०७/प्र.क्र.५८/०७/विनियम, दि.१९.१०.२००७.
- (५) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.विअप्र-१०.०८/प्र.क्र.७०/०८/विनियम, दि.१५.५.२००९.
- (६) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.अग्रिम-१०.०९/प्र.क्र.४८/०९/विनियम, दि.१५.०९.२००९.
- (७) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.अग्रिम-२०१०/प्र.क्र.१२/१०/विनियम, दि.१०.०५.२०१०.

प्रस्तावना:

अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मुंबई वित्तीय नियम १९५९ मधील नियम क्र.१४२ (जे) अनुसार देण्यात येणाऱ्या सण अग्रिमाच्या रक्कमेत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय


शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जानेवारी, २००६ पासून सुधारित करण्यात आलेल्या वेतन संरचनेनुसार ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन रु.४८००/- (रु.चार हजार आठशे) पेक्षा अधिक नाही अशा अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना रु.५,०००/- (रु.पाच हजार फक्त) सण अग्रिम अनुज्ञेय राहिल.

२. सण अग्रिम फक्त पुढील सणांना तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणांसाठीच अनुज्ञेय राहिल.

- | | |
|-----------------|--|
| १. दिवाळी | ६. रोश-होशना |
| २. रमझान ईद | ७. वैशाखी पौर्णिमा (भगवान बुद्ध जयंती) |
| ३. ख्रिसमस | ८. स्वातंत्र्य दिन |
| ४. पारसी नववर्ष | ९. प्रजासत्ताक दिन |
| ५. संवत्सरी | |

३. सण अग्रिम मंजूरी आणि वसूलीच्या अटी व शर्ती पूर्वी विहित केल्याप्रमाणेच राहतील.
४. हे आदेश सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून अमलात येतील.
५. मुंबई वित्तीय नियम १९५९ मधील नियम क्रमांक १४२(जे) मध्ये योग्य ती सुधारणा यथावकाश करण्यात येईल.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २०१२१०१८१११३१६६६०५ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


(वि.का.चौधरी)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- ◆ प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई ४०० ०२०
- ◆ महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई ४०० ०२०
- ◆ महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
- ◆ महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
- राज्यपालांचे सचिव
- मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
- उप मुख्य मंत्र्यांचे प्रधान सचिव
- सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक
- सर्व विधानमंडळ सदस्य
- मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव
- अपर मुख्य सचिव, राज्य निवडणूक आयोग.
- मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभाग
- राज्य निवडणूक आयोग.
- अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे(पूर्व), मुंबई ४०० ०५१
- अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
- मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकणभवन, नवी मुंबई
- ◆ प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई
- ◆ प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई
- ◆ प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, कुटीर क्र.३ व ४, अधिदान व लेखा कार्यालय आवार, मुंबई
- ◆ प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ◆ सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- ◆ प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मादाम कामा रोड, मुंबई
- ◆ प्रमुख न्यायाधिश, कुटुंब न्यायालय, नागपूर / मुंबई, वांद्रे, मुंबई - ४००० ०५१

♦ विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपनिकस रोड, नवी दिल्ली .

उप संचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई/नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती

उप मुख्य लेखा परिक्षक (वरिष्ठ), स्थानिक निधी लेखा, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई/ पुणे/

नागपूर/ औरंगाबाद / नाशिक/ अमरावती

सर्व उप कोषागार अधिकारी

मंत्रालयाच्या सर्व प्रशासनिक विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख आणि

कार्यालय प्रमुख

सर्व विभागीय आयुक्त

सर्व जिल्हाधिकारी

महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गृहनिर्माण भवन, वांद्रे(पूर्व), मुंबई-४०० ०५१

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी

सर्व जिल्हा परिषदांचे अर्थ विभागातील मुख्य लेखा व वित्त अधिकारी

संचालक (माहिती), महाराष्ट्र परिचय केंद्र, अ-८, स्टेट एम्प्लोरिया इमारत, बाबा खरकसिंग मार्ग, नवी दिल्ली ११०००१

बहुजन समाज पार्टी, डी-१, इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई-१

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरक नं.१, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२०,

भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई-४०० ००४

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरली, मुंबई-

इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई-४००००२

नॅशनलस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री पेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.

शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-४०० ०२८,

वित्त विभागातील सर्व कार्यासने

निवड नस्ती, विनियम, वित्त विभाग

♦ पत्राव्दारे.
